## Dish TV India Ltd







November 29, 2023

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: - DISHTV

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532839

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Intimation regarding Publication of Notice informing conduct of Extra Ordinary

General Meeting through VC/OAVM

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Company, in terms of requirement of applicable guideline/circulars issued by the Ministry of Corporate Affairs, has given a Public Notice by way of an advertisement specifying that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") will be held through VC or OAVM facility and the manner in which persons who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company and also specifying other requirements given in the circular. The EGM of the Company shall be held on Friday, December 22, 2023.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers *viz*. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on November 29, 2023.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you,

Yours Truly,

For Dish TV India Limited

Ranjit Singh

**Company Secretary & Compliance Officer** 

Membership No: A15442

Contact N.: +91-120-504 7000

Encl. as above

# India to take up fuel, biofuel issues at COP28

Govt expected to push Global Biofuel Alliance; OMC chiefs setting up meetings

**SUBHAYAN CHAKRABORTY** New Delhi, 28 November

'n addition to advancing the climate agenda, Indian officials are expected to discuss both crude oil flows and biofuel partnerships on the sidelines of the upcoming 28th Conference of the Parties (COP28) United Nations (UN)


Climate Summit in Dubai. While the government will pitch its Global Biofuel Alliance (GBA) to a large group of developing nations, talks on oil flows are also expected with West Asian partners, officials said.

The annual meeting of the Conference of the Parties of the UN Framework Convention on Climate Change, more commonly referred to as COP, is set to begin on Thursday. The meeting is taking place at a time when nations are increasingly divided over how to achieve a substantial decline in global demand for oil and gas to limit global warming to 1.5 degrees Celsius by 2050.

Meanwhile, a large contingent of global oil industry executives is set to arrive in Dubai. After more than a year of securing major shipments of Russian crude, India is increasingly looking to re-establish supplies from its traditional partners in West Asia

Top executives from state-owned oilmarketing companies will be travelling to the summit, and meetings are being drawn up with other major global oil companies, multiple people in the know said. "Such international events provide a major platform for business talks. This year is no different. Our companies are expected to be on the lookout for new opportunities to secure

flows," an executive said. As of September, the share of Russian crude in India's imports remained at 38 per cent, less than its historic high of 42 per cent, estimates made by the London-based commodity data analytics provider Vortexa, which tracks ship movements to estimate imports, show. This has happened even as the share of Saudi Arabia and Iraq has crept up in recent months.



## **Unilateral carbon** taxes coercive trade measure: BASIC

Unilateral and coercive climate change-related measures such as new carbon border taxes constitute a disguised restriction on international trade and should **be avoided,** the BASIC grouping of nations said ahead of the upcoming COP28 summit in Dubai. Comprising Brazil, South Africa, India and China, the bloc have often argued together at COP and have maintained a common minimum position. On Tuesday, the grouping said trade restrictions had an adverse impact on equitable and just transitions, in the context of sustainable development and efforts to eradicate poverty.

ther investment in developing and extracting oil and gas resources is needed in tandem with the exploration of carbon-

India's share in global oil demand is 5.5 per cent in 2023, much below the US' 20 per cent and China's 16.1 per cent. However, it is rising at a fast clip and is set to hit 6.6 per cent over the next

The IEA has also flagged the oil and gas industry's meagre contribution to clean energy investment, accounting for only 1 per cent globally. Notably, 60 per cent of this investment is concentrated in just four companies, prompting a call for a broader and more concerted effort

SUBHAYAN CHAKRABORTY

On the other hand, New Delhi is expected to pitch the GBA to the global audience. Officials said plans are afoot to

"A diverse group of 19 countries and 12 international organisations have already joined the GBA, but we want all like-minded nations to join. We have received a good response from nations of the global south, and there will be more meetings on the sidelines of COP28," an official said.

tory nations while nations like Tanzania have expressed intention to join.

growing clamor against fossil fuels.

#### PDS Limited (Erstwhile PDS Multinational Fashions Limited) CIN: L18101MH2011PLC388088

Regd. Office: Unit No. 971, Solitaire Corporate Park, Andheri - Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra. India. E-mail: investors@pdsltd.com | Website: www.pdsltd.com | Tel: +91 2241441100

#### **POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS & UPDATION OF EMAIL ADDRESSES OF SHAREHOLDERS**

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read together with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or enactment thereof for the time being in force) ("the Rules" Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations") Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Compan Secretaries of India, and in terms of General Circular No.14/2020 dated 8th April 2020 read with General Circular No.17/2020 dated 13th April 2020, General Circular No.03/ 2022 dated 5th May 2022, General Circular No.11/2022 dated 28th December 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporat Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), the Compan is initiating the Postal Ballot for obtaining the approval of the Shareholders in relation to transact the business(es) set out in the Postal Ballot Notice dated November 28, 2023 "Notice"), which will be sent to the members in due course.

In accordance with the MCA Circulars, electronic copy/version of the Notice along with procedure & instructions for e-voting will be sent to only those members whose email ID egistered with the Company/ Depository Participants ("DP")

The Company will send Notice by email to all its shareholders on Friday, December 01 2023 whose names appear on the Register of Members/list of Beneficial Owners as received from the Depositories, National Securities Depository Limited ("NSDL") / Central Depository Services (India) Limited ("CDSL") on Friday, November 24, 2023 (hereinafter called as "Cut-off Date") and who have registered their e-mail addresses with the Company or Depositories / Depository Participant(s)and the communication of assent/ dissent of the members will only take place through the remote e-voting system. For this purpose, the Company has entered into an arrangement with Link Intime Private Limited for facilitating remote e-voting to enable the shareholders to cast their votes electronically instead of ysical mode.Remote e-voting will commence from Saturday, December 02, 2023 (9:00 A.M. IST) and on Sunday, December 31, 2023 (5.00 P.M. IST) and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Therefore, those shareholders who have not yet registered/updated their email addres are requested to get their email addresses registered/updated, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants (i.e. NSDL & CDSL) and in respect of physical holdings by writing to the Registrar and Share Transfe Agent of the Company i.e. Link Intime Private Limited ("RTA") at delhi@linkintime.co.in Post successful registration of the email, the shareholder would get soft copy of the notice and the procedure for remote e-voting along with the User ID and the Password to enable remote e-voting for this Postal Ballot. Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email addresses validated with their DF the Company's RTA.

The Postal Ballot Notice will also be available on the website of the Company i.e www.pdsltd.com and also on the website of Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited in due course.

for PDSLimited (Fretwhile PDS Multinational Fashions Limited

Place: Mumbai Date: November 28, 2023

Abhishekh Kanoi Head of Legal & Company Secretary



#### dishtiv @ watcho

DISH TV INDIA LIMITED

Corp. Office: FC-19, Sector 16 A, Noida - 201301, U.P. Regd. Office: Office No. 803, 8th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400062 E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000, Fax: 0120-4357078

## PUBLIC NOTICE OF CONVENING EXTRA ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the members of Dish TV India Limited ('Company') will be held on Friday, December 22, 2023 at 12:30 P.M. (IST) through Video ncing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility being provided by National Securities Dep Limited ('NSDL'), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") an Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur nts) Regulations, 2015 read with applicable guidelines/ circulars issued by Ministry of Corporati Affairs ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") [collectively referred to as 'Relevant Circulars'), to transact the business set out in the Notice calling the EGM. Members attending th EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the relevant circulars, electronic copies of the EGM Notice along with the Explanator statement will be sent in due course, only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company or the Depository's Participant(s). The EGM Notice along with the Explanator statement will also be available on the Company's website at www.dishd2h.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

o enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice of the EGN could not be dispatched, the Company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agents of the Company for registration of e-mail addresses in terms of relevant circulars. The process for registration

(i) For Temporary Registration: Pursuant to relevant circulars the shareholders including physical shareholders who have not registered their e-mail address and in consequence the notice could get their e-mail registered with the company's and Transfer Agents viz. Link Intime India Private Limited by clicking the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html and follow the registration process a guided thereafter. Post successful registration of the e-mail, the shareholder would get the soft copy of the Notice of EGM along with the Explanatory statement and procedure for e-voting along with User II and password to enable e-voting for the EGM from NSDL. In case of gueries relating to the registratio of e-mail addresses, shareholders, may write to rot helpdeskildlinkintime on in and for e-voting relate queries you may write to NSDL at evoting@nsdl.com.

(ii) For Permanent Registration for Demat Shareholders: It is clarified that for permanent registration of e-mail addresses, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by th

## of casting vote(s) through e-voting

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes o all the resolutions set out in the Notice of the EGM. The Company is also providing the facility of voting through voting system during the EGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remot e-voting. The detailed procedure for e-voting before the EGM ("remote e-voting"), as well as during the EGM ("e-voting") and participation in the EGM through VC/OAVM, has been provided in the notes to the Notice of the

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particula

tructions for joining the EGM and manner of casting votes through e-voting

For Dish TV India Limite

Raniit Singl

Company Secretary & Compliance Office

#### SALE OF

## M/s. HINDUSTAN PHOTO FILMS MFG.CO.LTD.

M/s. Hindustan Photo Films Mfg Co Ltd, a Company available for "Sale as a Going Concern" under IBC 2016 [along with disputed leasehold rights on 291 acres of Forest land located at Ooty, Tamil Nadu].

E-auction date: 28th December 2023 [Thursday]

Contact Liquidator for further details: **CA Mahalingam Suresh Kumar** E-mail: msureshkumar@icai.org/Ph:+91 7373052341

The Singareni Collieries Company Limited (A Government Company) Regd. Office: KOTHAGUDEM-507101, Telangana. E-PROCUREMENT TENDER NOTICE

E-ROUDEMEN! I ENDER NOTICE

Tenders have been published for the following Services / Material Procurement through e- procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://twww.scclmines.com

NIT/Enquiry No. - Description / Subject - Last date and time for Submission of bid(s).

E182300286- Hiring of 5 Nos. of FMPs to support e-Procurement portal for a period of 2 years - 13.12.2023 - 17:00 Hrs.

092300262- Procurement of 250W & 180W Yellow lighting LED flood light fittings open cast projects of SCCL - 13.12.2023- 17:00 Hrs.

52300260-Procurement of Man Riding Ropes on Rate Contract L rs 14.12.2023 - 17:00 Hrs.

15172300263- Comprehensive Annual Maintenance Contract for HP make Plotters working a SCCL Areas for a period of 2 years - 15.12.2023 - 17:00 Hrs.

E162300256- AWARD OF CONTRACT ON EPC MODEL FOR DESIGN, SUPPLY, ERECTION COMMISSIONING AND TRIAL RUN ETC. FOR COAL EVACUATION SYSTEM BY BEL' CONVEYORS AT PK-OCP, MANUGURU AREA – 16.12.2023 17:00 Hrs.

GM (MP IT/Enquiry No. - Description / Subject / Estimated Contract Value - Last date and time CRP/CVL/SRP/TN-58/2023-24, dt. 23.11.2023 - Construction of compound wall with pre-stressed re cast posts and panels all round solar power plant (Stage-II) at chennur-1 incline, Srirampu trea, Mancherial Dist, Telangana State - 08.12.2023-04.30 P.M.

CRP/CVL/RG-III/TN-59/2023-24, dt.23.11.2023- Drilling of 165mm dia bore wells 60 Nos at &&R center, Bittupalli for the PDFs of Akkepalli village for RGOC-II expansion project, RG-III trae, Godavarikhani, Peddapalli Dist., Telangana State. ("Invited under earmarked works contractors belonging to SC community only are eligible"). Rs. 85,80,204/- 08.12.2023 – 04.30

RP/CVL/RG-III/TN-60/2023-24, dt.24.11.2023- Supply and laying of water supply pipe lines I R&R center, Bittupelli for the PDF's of Akkepalli and Turkapalli villages of RGOC-II expansion roject, RG-III Area, Godavarikhani, Peddapalli Dist., Telangana State. Rs. 1,30,56,560/-1.12.2023-04.30 P.M.

RP/CVL/MMR/TN-61/2023-24, Dt.24.11.2023- Providing CC road along conveyor from KN CP pit head CHP to proposed KK1 siding, Mandamarri Area, Mancherial Dist., Telangan atate, ("Invited under earmarked works Contractors belonging to ST community only are eligible") is.92,28,158/- - 11.12.2023 - 04.30 P.M.

RP/CVL/COR/TN-62/2023-24, Dt.25.11.2023 - Providing infrastructure facilities to University ollege of Engineering, Kakatiya University I.e., construction of Academic Block, Repairs to uditorium, boys hostel and kitchen shed at Kothagudem Corporate, Bhadradri Kothagudem istrict, Telangana State. Rs. 2,28,73,840/- 11.12.2023 04.30 P.M. GM (Civil)

## **Engineering Services**

L&FS Engineering and Construction Company Limited

Regd. Office: D.No.8-2-120/113, B-Block, Ist Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 50003: Ph: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@lifsengg.com; Web: www.ilfsengg.com

## NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to provisions of Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended read with the General Circular Nos.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars'), and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has on Tuesday 28th November 2023 sent the electronic copies of Notice of Postal Ballot along with Explanatory Statement to all Members of the Company, who have registered their e-mail address as on Friday, 24\* November 2023 being the cut-off date for seeking the approval of the members, in respect of the Resolutions contained in the Notice of Postal Ballot dated 21th November 2023 by voting through electronic means ('remote e-voting') only.

The Board of Directors vide its Resolution passed on 20th November 2023 appointed Sanjay Grover & Associates, Practising Company Secretaries, Delhi (C.P. No. 22944 and Firm Reg. No. P2001DE052900) as the Scrutinizer for conducting the postal ballo through the e-voting process in a fair and transparent manner.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through the remote e-voting process. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, 24th November 2023 will be considered for the purpose of E-Voting and voting rights shall be reckoned on the paid-up value of res registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for communication purpose only The physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid Business Reply lopes are not being sent to Members for this Postal Ballot. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only.

The Company has appointed Kfin Technologies Limited (kfin) for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. Members are requested to note that E-voting period will commence on Wednesday, 29<sup>th</sup> November 2023 at 9.00 a.m. and end on Thursday, 28th December 2023 at 5 p.m. The e-voting module shall be disabled by

Members may please note that the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.ilfsengg.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of kfin a https://evoting.kfintech.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites

The result of the Postal Ballot will be declared on or before 30th December 2023 at the Registered Office of the Company. The results of the Postal Ballot will be displayed at the https://www.ilfsengg.com & on https://evoting.kfintech.com besides being communicated to the National Stock Exchange of India Limited and BSE Limited where the Company's shares are listed

Members holding shares in physical mode and who have not updated their emai addresses with the Company are requested to update their email addresses by writing to Kfin, the Company's Registrar & Transfer Agent along with the copy of the signed request nentioning the name and address of the member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License. Election Identity Card, Passport) in support of the address of the member. Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the email address, members may write to cs@ilfsengg.com

In case of any query on e-voting, members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of Kfintech's website for e-voting: https://evoting.kfintech.com or contact Ms. Rajitha C., Deputy Vice President/ Mr. Mohan Kumar A. Manager of Kfin, Unit: IL&FS Engineering and Construction Company Limited, Selenium Building, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032 on Toll-free No.: 1800-3094001 or E-mail at

> By Order of the Board For IL&FS Engineering and Construction Company Limited

Rajib Kumar Routray Company Secretary & Compliance Officer

MembershipNo. FCS 4016

## SUNDARAM MUTUAL

Date: November 29, 2023

For more information please contact:

CIN: U93090TN1996PLC034615

**Sundaram Asset Management Company Ltd** 

(Investment Manager to Sundaram Mutual Fund

Notice – cum – Addendum to the Scheme Information Document / Key Information Memorandum / Statement of Additional Information to the schemes of Sundaram Mutual

Appointment of Independent Director on the Board of Sundaram Trustee Company Limited: Notice is hereby given that Mr. S. Venkataraman has been appointed as an Independent Director on the Board of Sundaram Trustee

Company Limited, the Trustee Company of Sundaram Mutual Fund, effective from November 28, 2023. The following details pertaining to the Director shall be included in the section 'Board of Directors of the Trustee Company' in the SAI:

Place: Gurgaon Date: 28-11-2023

Name	Age/ Qualification	Brief Experience		
S.Venkataraman	64 Years.	A Commercial Banker, having nearly four decades of exempla		
		banking experience in India's largest Commercial Bank – State Bank		
	from University of Madras/ CAIIB	of India (SBI). He held the role as CEO of SBI's London Office for		
		two years and Regional Head of SBI's African Operations at		
		Johannesburg for three years. Also held the position as Chief General		
		Manager,SBI, Thiruvananthapuram Circle		

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd Place: Chennai

R Aiith Kumar Company Secretary & Compliance Officer

1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14 Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. Returns are not assured or guaranteed. Past performance may or may not be sustained in future.

Corporate Office:

Regd. Office:

# bons like oil and gas have also become a major point of contention in climate talks. Last week, the International Energy Agency (IEA) highlighted that although

investment in oil and gas supply is still necessary, the current rate of \$800 billion per year is double what is required in 2030 to meet declining demand in the ideal

scenario. However, India is expected to stick to its position that furfree alternatives.

across the entire sector, it had said.

draw in more countries to the grouping.

Kenya and Uganda are already signa-

Led by India, Brazil, and the US, the GBA aims to reshape the global landscape and expedite the uptake of biofuels worldwide by accelerating technology development, bolstering policy frameworks, and exchanging best practices. India also hopes to woo Russia and Saudi Arabia to come on board, owing to their fear that the alliance will intensify the already

# **ACCENT REGION**

## This poll season, liquor Special women ban remains non-starter

**CHHATTISGARH** 

The elections in Chhattisgarh have concludhad sparked public debate before the polls.

In the run-up to the Assembly elections,

liquor prohibition emerged as a crucial issue, with even Prime Minister Narendra Modi criticising Chief Minister Bhupesh Baghel for not implementing a ban. The ruling Congress had promised a liquor ban during the 2018 Assembly elections.

The substantial revenue gen-

erated from the liquor industry appears to be the major reason that prevented parties from promising a ban. The Chhattisgarh govern-

October, the excise revenue from liquor - amounting to around

tion month. Although the department aimed to collect ₹600 crore in November, it has only managed around ₹310 crore so far.

Officials attributed the decline in sales to e alleged free distribution of liquor during Bharatiya Janata Party (BJP) promised a ban the elections. Chhattisgarh reportedly leads on liquor in their manifestos, an issue that the nation in per capita liquor consumption, with a rate of 35.6 per cent, followed by Tripura at 34.7 per cent, and Andhra Pradesh at 34.5 per cent.

In 2022-23, the state government collected ₹6,700 crore in revenue from liquor, surpassing the target by ₹100 crore.

The Baghel government had initiated the process by forming a high-level committee to study liquor prohibition, which included a visit to Bihar to study its successful model and a discussion with Chief Minister Nitish Kumar. However, the committee's report was shelved.

"It is not easy for the state government to ban liquor and choke a big source of revenue, especially when it requires huge money for the freebies and subsidised

He said a total ban could be possible if the government increases receipts from other sources, such as mining.

# biz clusters on the anvil


**UTTAR PRADESH** 

**VIRENDRA SINGH RAWAT** Lucknow, 28 November

The Uttar Pradesh government is enclaves for women to help them foster their participation in the flagship "Make in UP" mission.

While a cluster for women industrialists has been identified in Greater Noida in the National Capital Region (NCR), the template will be replicated in six other places, including Varanasi and Gorakhpur, the constituencies of Prime Minister Narendra Modi UP Chief Minister Yogi Adityanath.

The remaining four areas include Lucknow, Kanpur, Bundelkhand, and Prayagraj. Since land and energy are pivotal for manufacturing and processbased industries, the government is taking steps to clear the impediments to ensure a smooth inflow of private investments, According sources, the Greater Noida Industrial Development Authority (GNIDA) earmarked 500 acres of land for allocation to women entrepreneurs.



from liquor stood

#### ment is targeting to earn ₹8,300 crore from excise duty in the This dipped in the financial year 2023-24. Until ₹4,554 crore — was 30 per cent higher com-schemes," said a former excise commissioner.

pared to the year-ago period, the department

This figure, however, dipped in the elec-

## RAJASTHAN State readies for ₹6.6K cr wedding season

Jaipur, 28 November

Rajasthan, perhaps the most sought-after marriage destination in the country, is gearing up for a hectic wedding season ahead which is likely to generate over ₹6,600 crore in revenue.

According to wedding planners and event managers. during this year's wedding starting November 23 till December 25, more than 300,000 weddings are expected to take place across the state, known for its royalty and rich culture.

"On Dev Utthni Ekadashi, November 23, an auspicious date of wedding as per Hindu rituals, over 2,000 marriages took place in Jaipur alone and about 45,000 marriages took



than 300,000 weddings place across the state," said

Mahesh Kumar, a wedding planner based in Jaipur.

"This is just a glimpse, the big picture is yet to follow," he added. The wedding season is likely to boost business to the tune of more than ₹6,600 crore. the budget ranges from ₹50

Around 12,000 to 13,000 weddings will be organised in Jaipur alone during this period. Federation's general secretary Bhavani Shankar Mali said a simple wedding costs around ₹10 lakh, while for an elite one,

Apart from the people associated with the wedding indus-

try, traders of jewellery, clothing and food items are also optimistic about good business this season. Mali said 5-10 per cent of the total marriages would involve people from outside Rajasthan

and three per cent of the wed-

dings would be high-budget royal marriages. "This year is going to be good for the industry, we expect 10 per cent more marriages this year compared to

the last year," he said.

Rajasthan has emerged as one of the go-to destinations for a lavish Indian wedding. Many celebrity couples have chosen the state to tie the knot in a regal and traditional manner.

०२ ऑगस्ट २०२३ दिनांकित विमोचन विलेख निष्पादित केला होता. कोणतीही व्यक्ती /व्यक्तीं सदर परिसराच्या संदर्भात मयत श्रीमः कस्तरबेन शामजी जगानी मार्फत कोणताही शेअर्स आपि हेतसंबंधाचा दावा करित असल्यास किंवा सदर परिसराच्या संदर्भात किंवा विरोधात किंवा कोणत्याही भागासंबंध कोणतेही हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी किंवा जसे की, विक्री, देवाणघेवाण, भाड्याने देणे भाडेपट्टी, उप-भाडेपट्टा, लिव्ह अँड लायसन्स, मार्गाचा हक्क, सुविधाधिकार, भाडेकरू, वहिवाट, अभिहस्तांतरण गहाण, वारसा, विलेखामधील पूर्वीचे मालक, मृत्युपत्रीत दान, उत्तराधिकार, भेट, धारणधिकार, प्रभार, देखभाल विश्वस्त, मूळ नामाधिकार विलेखाचा ताबा किंवा भार काहीही असल्यास, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्यार्ह ऱ्यायालयाचा किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाचा हुकूम किंवा आदेश, करार, कंत्राट, विकास हक्क किंवा इत कोणत्याही स्वरूपाची माहिती मला कागदोपत्री पुराव्यांसह, येथे प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्य कालावधीत, खाली नमूद केलेला पत्यावर लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर परिसराच्या संदर्भात असे कोणतेही दावे किंवा मागण्या अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि नंतर अशा व्यक्तींच्या दावे किंवा गगण्या असतील तर त्या माफ केल्या आणि सर्व हेतू आणि उद्दिष्टांसाठी सोडून दिल्या गेल्या आहेत असे मानले जाईल आणि सदर जागेचे नामाधिकार स्पष्ट, विक्रीयोग्य आणि भारांपासून मुक्त आहेत असे मानले जाईल. मुंबई दिनांकित २९ नोव्हेंबर २०२३.

जगानी), (४) श्रीम. शोभा सुर्जी शाह (विवाहापूर्वी: शोभा शामजी जगानी), (५) श्री. समीर भरत जगानी आणि (६

श्रीम. प्रभा रमनिकलाल सावला (विवाहापर्वी: प्रभा शामजी जगानी) दारे श्रीम. समित्रा राजेश जगानी च्या पष्टीकरण स

विकास ठक्क वकील उच्च न्यायाल ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस, क्रॉस रोड क्र. १ शेरॉन शाळेजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०



ऑसेट रिकव्हरी ब्रांच, २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड. काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४०० ००२ दरध्वनी क्र.: ७७१०००१९५५. मेलः headarbmumbai@kvbmail.com

#### स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायदोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स,२००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालीत वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको. **दी करून वैश्य बँक लि**. कडे गहाण /प्रभारित आहे. जिचा अन्वियक/प्रत्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतल आहे. ती कर्जदार **१. मे. आयुश ट्रेडिंग,** कार्यालय येथे शॉप क्र. १३, राधामीत सोसायटी, प्लॉट क्र. ३३ सेक्टर - १८, आवारी खोली भवन समोर, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई - ४००७०५ कर्जदार, २. श्री. कृष्ण मोहन मेहतो - मे. आयुश ट्रेडिंगचे प्रोप्रायटर, पत्ता येथे फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. १८, सेक्टर २६ ए. पालम बीच रोड, कोपरीपाडा, वाशी, नवी मंबई - ४००७०५, कर्जदार, ३. श्री. राजु जैसवाल, पत्ता येथे खोली क्र. ५, एनएल - ६/१०, सुंदाम सीएचएस, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई ४००७०५ - हमीदार आणि **४. श्रीम. रेणू मेहतो,** पत्ता येथे फ्लॅट क्र. १०१, अनमोल हिरा सीएचएस प्लॉट क्र. २५, सेक्टर २८, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई ४००७०५ - हमीदार यांच्याकडून करूर वैश्य बँक लि. तारण धनकोंना थकीत ३१.१०.२०२३ रोजीसची रु. ८,९६,२८,२०९.६० (रुपये आठ करोड श्रह्माणणट लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे नऊ आणि पैसे साठ मात्र) सह ०१.११.२०२३ पासूनचे त्यावरील व्याज खर्च.च्या वसुलीसाठी २७.१२.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहें'' आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

न

अ. क्र.	मिळकत तपशिल	राखीव किंमत	इअर रक्कम
8	फ्लॅट क्र. १०३, मोजमापित क्षेत्र ७७५ चौ. फू. बिल्टअप, प्लॉट क्र. १८, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स सेक्टर-२६ए, वाशी, नवी मुंबई, मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	₹. ८०,००,०००/-	₹. ८,००,०००/-
?	फ्लॅट क्र. १०३, दिव्या हाईटस्, मोजमापित क्षेत्र ६६० चौ. फू. बिल्टअप, प्लॉट क्र. ३०, सेक्टर-५ए, कारंजडे, पनवेल, नवी मुंबई मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	₹. ४०,००,०००/-	₹. ४,००,०००/-
w	निवासी फ्लॉट क्र. १०४, मोजमापित क्षेत्र ६६० चौ. फू. बिल्टअप, दिव्या हाईटस्, प्लॉट क्र. ३०, सेक्टर-५ए, कारंजडे, पनवेल, नवी मुंबई मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	₹. ४०,००,०००/-	₹. ४,००,०००/-
8	वाणिज्यिक दुकान क्र. १, मोजमापित क्षेत्र ३६१ चौ. फू. बिल्टअप, गंगा ओमाटे, प्लॉट क्र. ५३, सेक्टर-३०, कारंजडे, नवी मुंबई मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	₹. 40,00,000/-	₹. ५,००,०००/-
ч	वाणिज्यिक दुकान क्र. ३, मोजमापित क्षेत्र ३८३ चौ. फू. बिल्टअप, गंगा ओमाटे, प्लॉट क्र. ५३, सेक्टर-३०, कारंजडे, नवी मुंबई मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग.	₹. ५०,००,०००/-	₹. ५,००,०००/-

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction च्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच आमच्या सेवा पुरविठादाराचे वेब पोर्टल https://kvb.auctiontiger.net/, श्री. प्रविण कुमार थेवर, मोबाईल क्र. ९७२२७७८८२८, ई-मेल आयडी : praveen.thevar@auctiontiger.net. चा संदर्भ घ्यावा. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ (१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना

कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमूट् थकबाकी चकती करण्यासाठी याद्वारे अधिकसचित करण्यात येत आहे. कसर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

प्राधिकत अधिकारी दिनांकः २८.११.२०२३ दि करूर वैश्य बँक लि ठिकाणः मुंबई

## वर्तमानपत्र प्रकाशन

न्यायालय खोली क्र. १५

## संक्षिप्त वाद क्र. २३ सन २०१९

(दिवाणी प्रक्रिया संहीता, १९०८ चा आदेश V, नियम २० (१-ए) वर्तमानपत्र प्रकाशनासाठी)

वाद सादर केला: २०/०७/२०१८ वाद दाखल केला: ०५/०१/२०१९

दिवाणी प्रक्रिया संहीता, १९०८ चा आदेश O.XXXVII, नियम २ अन्वये वादाला उत्तर देण्यासाठी

अल्टाटेक सिमेंट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी आणि तीचा नोंदणीकत पत्ता आहे -आहुरा सेंटर, बी-वींग, २ रा मजला, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९३.

## विरुध्द

निरज मनसुखलाल वेद, श्रीनाथ कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर.

वय - प्रौढ, पेशा - व्यवसाय

३१०, ३ रा मजला, संघवी स्क्वेअर, एम. जी. रोड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर, मुंबई-४०० ०८६.

... प्रतिवादी

#### निरज मनसुखलाल वेद उपरिनामित प्रतिवादी

(२७.०७.२०२३ रोजीच्या आदेशाप्रमाणे, न्यायालय खोली क्र. १५ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधीश श्री. ए. एस. जे. शेख)

**प्रणाम: ज्याअर्थी,** उपरिनामित वादींनी दिवाणी प्रकिया संहीता, १९०८ च्या आदेश XXXVII च्या नियम २ अंतर्गत तुम्ही उपरिनामित प्रतिवादींविरुध्द ह्या नामदार न्यायालयात एक वाद दाखल केला म्हणून वादी विनंती करतात की.

र. ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना दाव्याच्या तपशिलानुसार इन्व्हॉईसेसचीरक्कम असलेल्या रु. १,९५,९१३/- (रुपये एक लाख पंच्याण्व हजार नऊशे तेरा मात्र) आणि इन्व्हॉर्डसेसच्या नियम तारखेपासन १९.०७.२०१८ पर्यंत दरसाल २१% दराने गणलेली व्याजाची रु. १,०२,०६०/- (रुपये एक लाख दोन हजार साठ मात्र) ची रक्कम यांचा समावेश असलेर्ल रु. ३,१७,९७३/- (रुपये तीन लाख सतरा हजार नऊशे त्र्याहत्तर मात्र) ची रक्कम, विद्यमान संक्षिप्त वाद दाखल करण्याच्या तारखेपासून प्रदनापर्यंत रु. १,९५,९१३/- (रुपये एक लाख पंच्याण्य हजार नऊशे तेरा मात्र) च्या सदर रकमेवरील दर साल २१% दराने पुढील हक्काच्य व्याजासह वादींना अदा करण्याचे आदेश आणि हुकूम द्यावेत.

बी. संक्षिप्त वादाचा खर्च पुरवला जाण्यासाठी; आणि; सी. खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार आवश्यक असे अन्य आणि पुढील अनुतोष पारित

तुम्हाला याद्वारे ह्या बजावणीपासून दहा दिवसात तुमच्या वतीने हजर होण्यासाठी समन्स बजावण्या येते, कसूर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रु. ३,१७,९७३/ – व विनंती केलेल्या व अशा खर्चासाठीची रक्कम व नामदार न्यायालय आदेश देईल अशा कोणत्याह व्याजासह एकत्रित रकमेसाठी एक हुकूम मिळवण्यास हक्कदार असतील.

जर तुम्ही तुमच्यावतीने हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्याची परवानगी माग् शकतात.

प्रतिज्ञा पत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही नामदार न्यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो किंवा तुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळ शकेल.

माझ्या हस्ते व ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने दिले दि. २३ ऑगस्ट, २०२३

सीलर दि. २३ ऑगस्ट, २०२३

सही/-

साहील महाजन

सही / -

प्रबंधकांसार्ठ मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालय

वादींसाठी वकील कार्यालय क्र. ८०८, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

मो.: ९८१९०४६९३४ ई-मेल: sahilrmahajan@gmail.com

वादींसाठी वकील

अधिकृत वेबसाईटवर तपासन पाहावी.

टीप: ह्या वादातील पुढील तारीख आहे: १०/०१/२०२४. कृपया ह्या वादाची स्थिती आणि पुढील तारीख नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबईच्य (KVB) Karur Vysya Bank Smart way to bank ॲसेट रिकव्हरी ब्रांच. २७६/२८६. किलाचंद मॅन्शन काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. दूरध्वनी क्र.: ७७१०००१९५५,

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

मेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स,२००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको**, दी करून वैश्य बँक लि**. कडे गहाण/प्रभारित आहे, मिळकत क. १ चा प्रत्यक्ष कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती में आदर्श फॅबिक्स (पोपायटर श्री. हरिकेश राजकिशोर तिवारी) र/ये फ्लॅट क्र. ४०६, ४ था मजला, बी विंग, वर्षा कॉम्प्लेक्स, कल्याण नाका, एम एच क्र. ४०६, गाव कानेरी, तालूका भिवंडी, जि. ठाणे महाराष्ट्र ४२१३०२ आणि श्री. सलीम लाल मोहम्मद अन्सारी, हि क्र. ७७५, बाबू चुनिवाला इमारत, रोशन बाग, न्यु गौरीपाडा, भिवंडी तालूका, ठाणे जि. महाराष्ट्र ४२१३०२ यांचेकडून <mark>करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना</mark> थकीत ३१.१०.२०२३ रोजीस **रु. ४५,०८,३०७.३१** (रुपये पंचेचाळीस लाख आठ हजार तीनशे सात आणि एकतीस पैसे मात्र) सह ०१.११.२०२३ पासून त्यावरील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी २७.१२.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन आणि इतर तपशिल

अ. क्र.	मिळकत तपशिल	राखीव किंमत	इअर रक्कम	
8	रहिवासीत फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, बी विंग, वर्षा कॉम्प्लेक्स, कल्याण नाका जवळ, एम एच क्र. ४०६, गाव कानेरी, तालूका भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२ चे सर्व ते भाग आणि विभाग.	₹. १३,००,०००	₹. १,३०,०००/-	

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजैच तसेच आमच्या सेवा पुरविठादाराचे वेब पोर्टल https://kvb.auctiontiger.net/, मेल आयडी: praveen.thevar@auctiontiger.net. च

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना र्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमूद थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि

दिनांकः २८.११.२०२३ ठिकाणः मुंबई

🥸 Chola

खर्चासह वसूल करण्यात येईल.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: चोला क्रेस्ट, सी-५४ आणि ५५, सुपर बी-४, थिरु वि का इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई - ६०००३२.

प्राधिकत अधिकारी

दी करूर वैश्य बँक लि.

<u>शाखा कार्यालय:</u> चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँग्ड फायनान्स कं. लि., प्लॉट क्र. १२, ३रा मजला, एल अँग्ड टी बिल्डिंग, वोकहार्ट हॉस्पिटलसमोर, करण कोठारी ज्वेलर्सच्या बाजूला, शंकर नगर, नागपूर – ४४००१०.

#### कब्जा सूचना (नियम ८ (१) अन्वये) (स्थावर मिळकतीसाठी)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड** चं प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १३-२३-२०२३ (कर्ज खाते क्र. एक्स०एचईडब्ल्युएआर००००४६४४०२३ एक्स०एचईडब्ल्यएआर००००३०१०३७३ आणि एचई०२डब्ल्यएआर००००००११६६) रोजी मागणी सूचना जारी करून **कर्जदार १.** दिनेश श्रीधरराव बांगरे, इंदिरा गांधी गार्डनजवळ, प्रताप नगर, साबणे लेआऊट, वर्धा, महाराष्ट - ४४२००१. २. अश्विनी दिनेश बांगरे, इंदिरा गांधी गार्डनजवळ. प्रताप नगर, साबणे लेआऊट, वर्धा, महाराष्ट्र – ४४२००१, ३. जय गजानन सिल्व्हर आर्ट, इंदिरा गांधी गार्डनजवळ, प्रताप नगर, साबणे लेआऊट, वर्धा, महाराष्ट - ४४२००१ यांस

व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या २४ नोव्हेंबर. २०२३ रोजी घेतला

सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच ०४-०३-२०२३ रोजीसप्रमाणे **रु. ४५,३७,८८८.१२ (रुपये** 

पंचेचाळीस लाख सदतीस हजार आठशे अठठ्याऐंशी आणि बारा पैसे मात्र) सह त्यावरील

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांस रक्कम ०४-०३-२०२३ रोजीसप्रमाणे रु. रु. ४५,३७,८८८.१२ (रुपये पंचेचाळीस लाख सदतीस हजार आठशे **अठ्ठ्याऐंशी आणि बारा पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मौजा - पालकवाडी (वर्धा), मौजा क्र. ८५, झोन क्र. २, पी.एच. क्र. २१, ता. आणि जि वर्धाच्य वॉर्ड क्र. ९ येथे स्थित जिमन सर्व्हें क्र. ४/२ बी (नवीन), ४१२ (जुना), मिळकत क्र. ४५४ (जुना), ०९०००४६२ (नवीन) च्या पैकी प्लॉट क्र. २२ धारक जिमन एकूण मोजमापित - २९९.७२ चौ. मी. च्या पैकी जिमन, मोजमापित - १४८.६९ चौ. मी. (म्हणजेच १६००.०० चौ. फूट) चे ते सर्व भाग आणि विभाग आणि त्यावर बांधकामित घर, मोजमापित - ५७.९९ चौ. मी. (म्हणजेच ६२४.०० चौ. फूट) आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धता:- पूर्वेला: प्लॉट क्र. २२ चा उर्वरित भाग, पश्चिमेला: प्लॉट क्र. २३, उत्तरेला: प्लॉट क्र. १७, दक्षिणेला: लेआऊट रोड.

सही/ – प्राधिकृत अधिकारी दिनांक: २९-११-२०२३ मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाण: वर्धा



इंडियन ओव्हरसीज बॅक,

सिल्व्हर क्रॉफ्ट ६६, मार्वे रोड, शाखाः मालाड पश्चिम (०९७३)

दूर क्र. २८६१७०७५, २८६२०००६९, ईमेल: iob0973@iob.in

## कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०६.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. कसिश संजय जुनेजा, फ्लॅट क्र. २०१ आणि २०३, दूसरा मजला, स्वराज लॅंडमार्क, सक्र. ४, हिस्सा क्र. ११, बालाजी मंदिर. पुनावाले, पुणे ४११०३३ (यानंतर कर्जदार अस संदर्भ) यांना सूचनेतील ०९.०६.२०२३ रोजीस रु. ६५,४७,२६१.८२/- सह वसुलीच्या तारखेपर्यंतचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि प्रभार इ.सह सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

- (१) सूचनेत सांगितलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून
- ह्या २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेतला. (3) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रक्कम ०९.०६.२०२३ रोजीस रु. ६५,४७,२६१.८२/- सह वसुलीच्या तारखेपर्यंतचे संविदात्मक दराने पढील व्याज आणि प्रभार इ.सह मागणी सूचना जारी केल्यानंतर कोणतीही परतफेड केली असल्यास ती वजा करून येणाऱ्या रकमेसाठी भाराअधीन राहील. कब्जा घेतल्याच्या तारखेस देय थकीत रु. ६८,३०,२६७.८२/- देय च्यासह देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि दर, प्रभार इ. आहे.
- तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वोळेच्या संबंधात ऑक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष

## स्थावर मिळकतींचे वर्णन

फ्लॅट क्र. २०३, दुसरा मजला, मोजमापीत क्षेत्र ४५.७२ चौ. मीटर्स चटई क्षेत्र आणि जोडलेले ओपन टेरेस, क्षेत्र मोजमापीत क्षेत्र १५.०२ चौ मीटर्स जोडलेले कव्हर्ड बाल्कनी अंदाजे ९.६५ चौ मीटर्स, एकूण मोजमापीत ७०.३८ चौ मीटर्स (समाविष्ट बाल्कनी क्षेत्र आणि सह स्वराज लॅंड मार्क नावे ज्ञात इमारतीमध्ये लॉबीजच्या स्टेअरकेसचे यथायोग्य क्षेत्र) च्या समाविष्टित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांक: २४.११.२०२३ ठिकाण: मुंबई

दिनांक : नोव्हेंबर २९, २०२३

ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

#### इंडियन ओव्हरसीज बँक, सिल्व्हर क्रॉफ्ट ६६, मार्वे रोड,

शाखाः मालाड पश्चिम (०९७३) दूर क्र. २८६१७०७५, २८६२०००६९, ईमेल: iob0973@iob.in

## कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०६.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. कसिश संजय जुनेजा, फ्लॅट क्र. २०१ आणि २०३, दूसरा मजला, स्वराज लॅंडमार्क, स क्र. १४, हिस्सा क्र. ११, बालाजी मंदिर. पुनावाले, पुणे ४११०३३ (यानंतर कर्जदार असा संदर्भ) यांना सूचनेतील ०९.०६.२०२३ रोजीस रु. ६५,४७,२६१.८२/- सह वसुलीच्या तारखेपर्यंतचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि प्रभार इ.सह सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

- (१) सचनेत सांगितलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेतला.
- विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रक्कम ०९.०६.२०२३ रोजीस रु. ६५,४७,२६१.८२/- सह वसुलीच्या तारखेपर्यंतचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि प्रभार इ.सह मागणी सूचना जारी केल्यानंतर कोणतीही परतफेड केली असल्यास ती वजा करून येणाऱ्या रकमेसाठी भाराअधीन राहील. कब्जा घेतल्याच्या तारखेस देय थकीत रु. ६८,३०,२६७.८२/ - देय च्यासह देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि दर, प्रभार इ. आहे.
- तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ऑक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

#### स्थावर मिळकतींचे वर्णन

स्वराज लॅंडमार्क नावे इमारतीमध्ये फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, मोजमापीत क्षेत्र ६०.०९ चौ. मीटर्स चटई क्षेत्र आणि जोडलेले ओपन टेरेस, क्षेत्र मोजमापीत १९.९५ चौ मीटर्स जोडलेले ओपन बाल्कनी अंदाजे ३.९७ चौ मीटर्स, एकूण मोजमापीत ९२.०७ चौ मीटर्सच्या समाविष्टित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांक: २४.११.२०२३ प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई इंडियन ओव्हरसीज बँक

(KVB) **Karur Vysya Bank** 

ऑसेट रिकव्हरी ब्रांच. २७६/२८६, किलाचंद मॅन्शन काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, Smart way to bank महाराष्ट्र-४०० ००२ दरध्वनी क्र.: ७७१०००१९५५,

## स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स.२००२ च्या नियम ९(१) च्या परंतकान्वये स्थावर मत्तेच्या विकीकरिता ई-लिलाव विकी सचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, दी करून वैश्य बँक लि. कडे गहाण/प्रभारित आहे, ज्याचा अन्वयिक कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

१. कर्जदार मे. तलवळकर फिटनेस सोल्यूशन प्रा. लि., पत्ता येथे ऑफिस येथे २ रा मजला, अपन बाजार, सेक्टर ५, चारकोप मार्केट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ **२. श्री. रोहित बी** तळवलकर येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई–४०००६४, **३. श्री राहुल बी तळवलकर,** येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, **४. श्री. अंबर ए तळवलकर** २०२, मातोश्री हाईट्स, डी.एल. वैद्य रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८ यांचेकडून करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना थकीत ३१.१०.२०२३ रोजी २,२०,२२,४५१.३१ (रुपये दोन कोटी वीस लाख बावीस हजार चारशे एकावन्न आणि पैसे एकतीस मात्र) ०१.११.२०२३ पासून त्यावरील व्याज आणि खर्च.

 कर्जदार १. मे. तलवळकर फिटनेस सोल्यूशन, पत्ता येथे ऑफिस येथे २ रा मजला, अपना बाजार, सेक्टर ५, चारकोप मार्केट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७, २. श्री. अंबर ए तळवलकर २०२, मातोश्री हाईटस, डी.एल. वैद्य रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८, ३. श्री. रोहित बी तळवलकर येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, ४. श्री राहल बी तळवलकर, येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, **५. कै. स्मिता ए तळवलकर** त्यांच्या कायदेशीर वारसांमार्फत २०२, मातोश्री हाईट्स, डी.एल. वैद्य रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८ यांचेकडून करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना थकीत ३१.१०.२०२३ रोजी रु. २,१२,०२,७३८.७<mark>१ (रुपये दोन कोटी बारा</mark> **लाख दोन हजार सातशे अडतीस आणि पैसे एकहत्तर फक्त) ०१.११.२०२३** पासून त्यावरील

. **कर्जदार १. मे. तलवळकर वेलनेस प्लेस,** पत्ता येथे ऑफिस येथे २ रा मजला, अपना बाजार, सेक्टर ५, चारकोप मार्केट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७, <mark>२. सौ. सुलेखा आर तळवलकर,</mark> येथे २०२, मातोश्री वैद्य, डीएल रोड. , दादर (प.), मुंबई ४०००२८, **३. सौ. सोनल आर** तळवलकर, येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, **४. सौ. पूर्णिमा** येथे १६०६, बी विंग, व्हिस्परिंग हाइट्स, माइंड स्पेस, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, **५. श्री. अंबर ए तळवलकर** २०२, मातोश्री हाईट्स, डी.एल. वैद्य रोड, दादर (प.). मंबई ४०००२८ यांचेकडन करूर वैश्य बँक लि.. तारण धनकोंना थकीत ३१.१०.२०२३ रोजी रु. २.०९.७०.२२२.३६ (रुपये दोन कोटी नऊ लाख सत्तर हजार दोनशे बावीस आणि पैसे छत्तीस फक्त) ०१.११.२०२३ पासून त्यावरील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी २७.१२.२०२३ रोजी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात

## स्थावर मिळकतीचे वर्णन

गट क्र. ४८४, मोज. ३ एच.२९.४आर, गोर्हे खुर्द, ता हवेली, जि. पुणे येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

राखीव किंमत: रु. १,२५,००,०००/-

ईअर: रु. १२,५०,०००/-बोली वाढ रक्कम: रु. १,००,०००/-

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.kvb.co.in/Property Under Aubtion तसेच आमच्या सेवा पुरविठादार श्री. प्रविण कुमार थेवर मोबाईल क्र. ९७२२७७८८२८/६३५२६३४८३४ चे वोब पोर्टल https://kvb.auctiontiger.net/ ोल आयडी : prav .net. चा संदर्भ घ्यावा

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सुचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमुद थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसूचित करण्यात येत आहे. कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

दिनांक: २८.११.२०२३ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी दी करूर वैश्य बँक लि

#### PUBLIC NOTICE

मुंबई, बुधवार, २९ नोव्हेंबर २०२३ | नव 🔊 शक्ति ?९

NOTICE is hereby given to public at large that our clients are negotiating to purchase the constructed premises bearing Flat No. 312, 3<sup>rd</sup> floor, B-wing, admeasuring 269 sq.ft. of carpet area equivalent to 24.99 sq.mtrs. of carpet area situated on land bearing CTS No.370, 370 (1 to 158), 365, 365(pt), situated at Village Pahadi, Goregaon Taluka Borivali, Mumbai Sub-Urban District along with 5 shares having distinctive Nos.136 to 140 vide Share Certificate No.28 issued by Vivekanand SRA Co-operative Housing Society Ltd. (registered under No. MUM/SRA/HSG/(TC)11514/2008), described in the Schedule hereunder written and under the instructions of our clients we are investigating into the marketability of title in respect of the said Flat Premises.

All persons/entities having or claiming to have any share, right, title, estate nterest, claim, benefit, objection and/or demand whether by way of an allotment, sale, transfer, assignment, exchange, charge, encumbrance, tenancy sub-tenancy, lease, sub-lease, license, partnership, mortgage (equitable or otherwise), inheritance, occupation, possession, share, gift, devise, lien, charge, outgoings, maintenance, bequest, easement, trust, covenant or condition easement, release, relinquishment or any other method through any allotmen letter, agreement for sale, or any other agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement/settlement, litigation, attachment, dispute, decree or order of any court of Law or Tribunal or revenue or statutory authority or arbitration, award, or otherwise howsoever of any nature whatsoever, in to, out of or upon the said Flat Premises or any part thereof, are hereby required to give notice thereof in writing along with documentary proof thereof to the undersigned at the addresses mentioned hereunder either by Hand Delivery against proper written Acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only, within 7 (Seven) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that no such claim, share, right, title, benefit, interest, objection and/or demand exists and/or the

#### THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (Description of the Flat Premises)

All that constructed premises bearing Flat No.312, 3rd floor, B-wing, admeasuring 269 sq.ft. of carpet area equivalent to 24.99 sq.mrs. of carpet area situated on land bearing CTS No.370, 370 (1 to 158), 365, 365(pt), situated at Village Pahadi, Goregaon Taluka Borivali, Mumbai Sub-Urban District along with 5 shares having distinctive Nos.136 to 140 vide Share Certificate No.28 issued by Vivekanand SRA Co-operative Housing Society Ltd. (registered under No. MUM/SRA/HSG/(TC)11514/2008) and the said Flat Premises bounded as per approved and sanctioned building plans.

Dated this 28th day of November, 2023.

Advocate

Address 1: 3rd Floor, Filka Building, Daftary Road, Malad (East), Mumbai - 400097

Address 2: Chamber No.125, Maruti Chambers, District Court Campus, Nashik - 422002

d2h dishti

## बिशटीवी इंडीया लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर 16 A, नोएडा - 201 301, च प्र. नोंदणीकृत कार्यालयः कर्यालय क. 803, 8वा मजला, ढीएलएच पार्क, एस व्ही. रोढ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-400062 ई-मेलः investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईटः www.dishd2h.com दूरध्वनी क्रमांकः 0120-5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078

#### VC/OAVM द्वारे विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की डिश टीवी इंडिया लिमिटेडच्या ("कंपनी") सदस्यांची **विशेष सर्वसाधारण सभ**ा ('EGM') शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 रोजी 12:30 PM (IST) वाजता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी . लेमिटेडद्वारे (NSDL) प्रदान केल्या जाणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('VC') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('OAVM') घेण्यात येईल. व्यवसायांनी EGM घेण्याच्या संदर्भात ही सभा कंपनी अधिनियम, 2013 च्या "अघिनियम") सर्व लागू असलेल्या तरतुदी आणि या अधिनियमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे आणि सेक्यरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (दायित्व आणि प्रकटीकरण सचीबद्ध करण्याची आवश्यकता). 2015 यांचे अनुपालन आणि कॉर्पोरेट कार्य मंत्रालय ("MCA परिपत्रके") यांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे/परिपत्रके यांचे वाचन करून आणि सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडियाने ("सेबी परिपत्रके") (एकत्रितपणे यांना 'संबंधित परिपत्रके' असे संबोधले आहे) जारी केलेल्या परिपत्रकांचे अनुपालन करून होणार आहे. VC/OAVM द्वारे EGM मध्ये जर राहणाऱ्या सदस्यांची संख्या अधिनियमाच्या कलम 103 च्या अंतर्गत गणपूर्तीसाठी मोजली जाईल.

सबंधित परिपत्रकांनुसार, EGM सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती स्पष्टीकरण देणाऱ्या स्टेटमेंट्ससह योग्य वेळी, ईमेलद्वारे फक्त त्याच सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डीपॉझिटरीच्या सहभाग्या(ग्यां)कडे नोंदवण्यात आलेले आहेत. स्पष्टीकरण देणाऱ्या स्टेटमेंट्ससह EGM ची सूचना कंपनीच्या www.dishd2h.com या वेबसाईटवर, तसेच स्टॉक एक्स्वेंजेसच्या म्हणजे BSE लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) यांच्या वेबसाईट्सवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि NSDL या वेबसाईटवर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असतील.

न्यांच्याकडे EGMची सूचना पाठवली जाऊ शकत नाही, अशा भागधारकांना दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, सेंबंधित परिपत्रकांसाठी ई-मेल पत्ते नोंदवून घेण्यासाठी कंपनीने त्यांचे निबंधक आणि कंपनीचे तांतरण अधिकारी यांच्यासह योग्य व्यवस्था केली आहे. ई-मेल नोंदवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-

- (i) तात्पुरत्या नोंदणीसाठी: संबंधित परिपत्रकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भागधारकांसह इतर भागधारक ज्यांनी त्यांच ईमेल नोंदवला नसल्यामुळे त्यांना सूचना दिली जाऊ शकत नाही, ते तात्पुरते त्यांचे ईमेल कंपनीच्या निबंधकांकडे आणि हस्तांतरण अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतात. उदा. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंकवर विलक करून त्यात दिलेल्य सूचनांनुसार नोंदणी प्रक्रियेची पूर्तता करा. ईमेलची यशस्वी नोंदणी केल्यावर, भागधारकाला NSDL वरून EGMच्या सूचनाची प्रत आणि स्पष्टीकरणात्मक स्टेटमेंट्ससह EGM साठी इ-मतदान सक्रिय करण्याकरता युजन आयडी आणि पासवर्डसह इ-मतदानाची प्रक्रिया मिळेल. ई-मेल नोंदवणी संदर्भात काही प्रश्न असतील तर भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in इथे ई-मेल लिहावे आणि ई-मतदानाच्या संदर्भातील प्रश्नांसाठी NSDLला evoting@nsdl.com इथे ई-मेल लिहावे.
- ii) **डिमॅट भागधारकांसाठी कायमस्वरूपी नोंदणी करण्यासाठी:** हे स्पष्ट केले आहे की, कायमस्वरूपी ई-मेल पत्ते नोंदविण्यासाठी, डिपॉझिटरी सहभागींसह (DP) डिमॅट होर्ल्डिग्जशी संबंधित डिपॉझिटरी सहभागींसाठी ठरवलेल्य प्रक्रियेनुसार सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवावेत अशी विनंती आहे.

## -मतदान पद्धतीने मत (मते) देण्याची पद्धत:

EGMच्या सूचनेमध्ये निश्चित केलेल्या सर्व ठरावांनुसार कंपनी तिच्या सर्व सदस्यांना मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. जे सदस्य दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मत(मते) नोंदवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी EGMमध्ये ("ई-मतदान") कंपनी ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देत आहे. EGMच्या आधी ("दूरस्थ ई-मतदान") आणि दरम्यान ई-मतदानाची ("ई-मतदान") तसेच VC/OAVM द्वारे EGM मधील सहभागाची तपशिलवार प्रक्रिया EGM च्या सूचनेला नोट्समध्ये देण्यात आलेली

EGMच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व नोट्स विशेषतः EGMमध्ये सहभागी होण्याबद्दल आणि ई-मतदानाद्वारे मत देण्याची पद्धत याबद्दलच्या नोंदी सदस्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात अशी विनंती आहे.

**डिश टीवी इंडीया लिमिटेड** करिता

रणजित सिंग

स्थळः नोएडा दिनांकः 28 नोव्हेंबर, 2023 कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

सदस्यत्व क्रमांक: A15442

#### जाहीर सुचना सदरहू जाहीर नोटीसद्वारे तमाम लोकांस सूचित

एयात येते की, आमच्या अशील श्रति जगदीश काँबळे वी सदरची मालमत्ता खरेदी करण्याचा हेतु आहे सदरह मिलकतीचे वर्णन पढील प्रमाणे-प्लॉट क्र. 10 क्षेत्रफळ 560 चौरस मीटर

ले आऊट मधील भू सर्वेक्षण क्र. 65/2B, 65/2C आणि 66/2 नांगरगाव. प्लॉट क्र. 11 ज्याचे मोजमाप 610.50 चौ.मी सर्वे क्र. 65/2B, 65/2C आणि 66/2 नांगरगाव.

तरी वरील नमूद मिळकतीत कोणत्याही प्रकारचा अधिकार, करार, खरेदी व्यवहार, गहाण, कुळहक्क अगर इतर कोणत्याही प्रकारचा बोजा अथवा हितसंबंध सल्यास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांचे आत खालील पत्त्यावर योग्य त्या कायदेशीः दस्तऐवजांसहित लेखी तक्रार नोंदवावी व वरील पुदतीनंतर आलेल्या तक्रारी या रद्दबातल आहेत असे . समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रज्ञा जाधव, वकील (मो. -९९८७४९२५४९) लिगल ॲंगल एलएलपी, २०१, चंद्रा हाऊस ९०, पेरीन निरमन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१)

## जाहीर सूचना

Picici Bank बंगलोर- ५६००६८ शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बँक लि. ४/१०, मायथ्री टॉवर, बोमनहल्ली होसूर मेन रोड

खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ॲन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणीयोग्य मत्ता	सूचना पाठविल्याची तारीख / सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
٧.	महेश दोङ्घाविएप्पनवर/ पूजा स्ट्रप्पा कोलकर/ गौडप्पनवर ओनीविवाला विवलागुंडी गुंडीवेलागावी बैलवाड बेळगावी बैलवाड बेळगावी बैलवाड पुलबीवीजीएम००००५९५९७५६ आणि एलबीबीजीएम००००६०१८७८६	(कर्ज दस्तऐवज/मालमत्ता मध्ये वर्णन केल्याप्रमाणे दस्तऐवज ते सर्व तुकडा आणि पार्सल कव्हर करते निवासी निलजी ग्रामपंचायत भूखंड क्र. २३७. पैकी भाग क्रमांक २४/१, त्याची आरडीपीआर क्र. १५०४००३०५४००१२२३३, मोजमाप: पूर्व-पच्चिम: १३.१० मी आणि उत्तर- दक्षिण: एकूण मोजमाप: ७९.८९ चौ मी (म्हणजेच ८६०चौ. फूट) मधील ६.०९६ मी आणि तेथे आरसीसी बिल्डिंग बिल्ट अप क्षेत्र तळ सह १ला मजला १०९.६९ मीटर (म्हणजेच ११८० चौ. फूट) नळाच्या पाण्यासोबतआणि पॉवर, फ्लोऑरिंग विट्रिफाइड आणि खिडक्या ॲल्युमिनियम आणि दरवाजे जंगलात वापरले जातात लाकूड, समोरच्या दरवाजाचे सागवान लाकूड, गावात वसलेले: शिंदोली तालुका आणि जिल्हा: बेळगावी, आणि ता सब-रजिस्ट्रार, बेळगावी यांचे अधिकार क्षेत्र आणि तेच उत्तर: भूखंड क्रमांक २३७ वर बांधलेले आहे भाग दिक्षण: रस्ता पूर्व: रस्ता पच्चिम: भूखंड क्रमांक २३६	०७/१०/२०२३ <i>च</i> . ३१,२५,१०५.००/-	• <b>३-</b> •८- २०२३

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात

> प्राधिकत अधिकारी दिनांकः नोव्हेंबर २९, २०२३ आयसीआयसीआयट बँक लिमिटेड

:::::: | CFM

कॉर्पोरेट कार्यालयः युनिट क्र. १९-एनई, १९वा मजला, द रुबी, सेनापती बापट मार्ग, रुपारेल कॉलेजजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८

ोडपत्र−IV−ए (नियम ८(६) च्या तरतुदी पहा) लिलाव नि विक्री करिता

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना यादारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत. ज्यांच कब्जा मुथ्रट होम फिन (इं) लि., तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या तारण धनकोना थकीत थकबाकी इ. च्या संपूर्ण वसली पर्यंत पुढील व्याज, परिव्यय, इतर खर्चासह २९–**डिसें**–२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येणा

अ. क्र.	कर्जदार/सह- कर्जदार/हमीदारांचे	मागणी सूचना तारीख आणि	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम (इअर)
	नाव/कर्ज खाते क्र./शाखा	रक्रम			(रा. की च्या १०%)
۹.	गणेश सुभाष शेळके/ अल्काबाई सुभाष शेळके/ ०१७-०००००६८/ औरंगाबाद	१९-सप्टें-१८/ रु. २०,५८,९४०/- रुपये वीस लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस मात्र	फ्लॅट क्र. २, तळ मजला, विंग-०४, बी टाईप बिल्डिंग, सेक्टर सी, मोज. ३७.०७ चौ. मी., सारा परिवर्तन, गट क्र. २३४/२, इंडियन ऑईल पेट्रोल पंप सावंगी, जळगाव रोड, मौजे - सावंगी, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३१००५. संयुक्त उप प्रबंधक ओरंगाबादच्या कार्यालयात दिनांक ३०/०३/२०१७ रोजीच्या विक्री करार क्र. १०५१/२०१७ मध्ये अधिक तपशीलवारपणे नमूद.	रु. १६,९५,३३४/– सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे चौतीस मात्र	रु. १,६९,५३३/ – एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे तेहतीस मात्र
٦.	सुलभा चक्रपाणी सरवदे/ अपराणा चक्रपाणी सरवदे/ समर चक्रपाणी सरवदे/ ००३-०००००४१०/ पुणे	१४-डिसें-१८/ रु. ४३,३४,९५१/– ४ये त्रेचाळीस लाख चौतीस हजार नऊशे एकावन्न मात्र	सर्वें क्र. १७९/रए/१ए/१, सीसी क्र. ५५, शीट क्र. १०४, पांडरकर नगर, गंगा नगर, भिलाजी नगर, मौजे आकुर्डी, पिंपरी चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे – ४११०३५ येथे स्थित वरील १ला मजला, देवेंद्र अपार्टमेंट अशा ज्ञात बांधकामित इमारतीमधील फ्लॅट क्र. १०३ आणि १०४, मोजमापित क्षेत्र अंदाजे ४५० चौ. फू. आणि ४५० चौ. फू. अनुक्रमे. संयुक्त उप प्रबंधक हवेली – २४ च्या कार्यालयात दिनांक २७/०१/२०१७ रोजी स. क्र. ४६२/२०१७ आणि ४६३/२०१७ सह दस्तावेजांनुसार नोंदणीकृत विक्री करारामध्ये अधिक तपशीलवारपणे नमूद.	रु. ३६,११,२५०/– छत्तीस लाख अकरा हजार दोनशे पन्नास मात्र	रु. ३,६१,१२५/– तीन लाख एकसष्ट हजार एकशे पंचवीस मात्र
<i>w</i> .	विकास पांडुरंग ढाणे/ पांडुरंग गणपती ढाणे/ ००९-०००००१४२/ कोल्हापूर	३१-जाने-१९/ रु. १६,२२,२४५/- रुपये सोळा लाख बावीस हजार दोनशे पंचेचाळीस मात्र	इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, कोल्हापूर - ४९६९९६ मध्ये स्थित आर.एस. क्र. ४७३/१ पैकी गुंठेवारी नियमित केलेला प्लॉट क्र. १४८, मोजमापित ९२.४७ ची. मी. उप प्रबंधक इचलकरंजीच्या कार्यालयात दिनांक २९/०२/२०१४ रोजीच्या विक्री करार क्र. १३१०/२०१४ मध्ये अधिक तपशीलवारपणे नमूद.	रु. २३,३७,७५०/– तेवीस लाख सदतीस हजार सातशे पन्नास मात्र	रु. २,३३,७७५/ – दोन लाख तेहतीस हजार सातशे पंच्याहत्तर मात्र

लिलाव ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' करण्यात येईल

लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती द्वारा मुश्रुट होमफिन(इंडिया) लिमिटेड,६वा मजला, इमारत एससी–१, कोहिन्स इस्टेट को–ऑप सोसायटी, जुना मुंबई पुणे हायबे, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे–४११००३, महाराष्ट्र येथे उपलब्ध विहित निविदा प्रपन्नात समाविष्ट आहेत. केवायसी सह ''मथट होमफिन (इंडिया) लि.'' च्या नावे डिमांड डाफ्ट स्वरूपात देय इअरसह विहित निविदा प्रपत्रातील मोहोरबंद बोली/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आहे येथील वरील नमुद कार्यालयाच्या पत्यावर २८**-डिसें-२०२३ रोजी सायं.** ४.०० पर्यंत. पूर्ण न भरलेल्या निविदा किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या निविदा अवैध

निविदा म्हणून विचारात घेण्यात येतील आणि त्यानुसार नाकारण्यात येतील. इअरवर व्याज देय नाही. स्थावर मिळकतीच्या निरीक्षणची तारीख २७-डिसें-२०२३ रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान. बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख. मिळतीकरिता लिलावाची तारीख प्राधिकत अधिकाऱ्यांदारे वरील नमद कार्यालयाच्या पत्त्यावर २९-डिसें-२०२३ रोजी द. १.०० वा. एमएचआयएल द्वारे सीएफएम-एआरसी कोणतीही वैधानिक सूचना थकबाकी आणि भार/थकीत कर काहि असल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही आणि यशस्वी लिलाव

खरेदीदार ती रक्कम चुकती करण्यासाठी जबाबदार राहील. इच्छुक बोलीदारांनी मिळकतीचे नामाधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आणि स्वतः निरिक्षण करू-उच्चतम बोलीदार एमएचआयएल द्वारे सीएफएम-एआरसी लि. च्या मंजुरीच्या अधीन राहील. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता प्राप्त झालेल्या सर्व किंवा कोणतेर्ह प्रस्ताव/बोली स्वीकारण्याचा हक राखुन ठेवला आहे.

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमुद रक्कम चुकती करण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत २० दिवसांची सूचना देण्यात येत आहे. कसूर केल्यास स्थावर मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि शिक्षक काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. जर कर्जदारांनी विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकीत रक्कम सीएफएम-एआरसीला चुकती केली तर लिलाव थांबविण्यात येईल. पुढील तपशीलाकरिता संपर्क, वरील नमुद कार्यालयाच्या पत्त्यावर प्राधिकृत अधिकारी, संपर्क व्यक्ती- संजय पिस्के - ९७६४५३८९८७

(प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक) सीएफएम ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि

सीएफएमएआरसी ट्रस्ट-१-२-३ चे ट्रस्टी म्हणून कार्यरत

same shall be deemed to have been waived and/or abandoned.

**Zoman Amod** 

**Watcho**